

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे

दिनांक: / / २०२

विनंती कर्जदार सभासदास

- १) कर्ज अर्ज संमती पत्रक/अधिकार पत्र/कार्यालय दाखला/हमी पत्र, वचन चिट्ठी / कर्ज रोखा / नमुना के .नियम ४५(१) कर्ज घेणाऱ्या सभासदानी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून द्यावा.
- २) अर्जासोबत /- रेशनिंग कार्ड ची झेरोक्स / आधार कार्ड झेरोक्स / पॅन कार्डची झेरोक्स.
- ३) कर्जदार सभासदाचा अर्जा सोबत पासपोर्ट साईजचा फोटो आवश्यक लावावा.
- ४) दोन जामिनदार, त्यांचे पासपोर्ट साईजचे फोटो पान नं. २ वर चिटकविलेले असावे.
- ५) पान नं. ४ वर कर्ज रोख्यावर २ जामीनदार, २ साक्षीदार यांच्या सहा.
- ६) पान नं. ५ वर साक्षीदारची सही व ग.स.बँक कृषि पदोन्नती सह. संस्था यांचा सही व शिक्षा आवश्यक.
- ७) कर्जदार सभासदाचे सेव्हिंग खात्याचे २ चेक सही करून द्यावे.
- ८) कर्ज रु. ५,००,०००/- अक्षरी पांच लाखाच्या पुढे असल्यास ७/१२ उतारा व ७/१२ उतान्यावर पतसंस्था इकारार बोजा उतरविलेले ७/१२ उतारा.
- ९) रु. १००/- च्या स्टॅम्पवर २ जामीनदारांनी मागील बाजूस सही करणे.
- १०) सभासदाकडील घेतलेल्या कर्जाचे नियमित हप्ते व ५०% रकम फेड झाल्याशिवाय नविन कर्ज मिळणार नाही.
- ११) कृपया कर्जदार, जामिनदार, डिपॉझिटधारक व सेवानिवृत्त सभासद व राजीनामा देणाऱ्या सभासदांनी पतसंस्थेस सहकार्य करावे.
- १२) वेतन दाखला कॉम्प्टराइज्ड ऑफिस अधिकारी सही शिक्क्यासहीत.
- १३) १ सभासद जास्तीत जास्त २ कर्जदारांना जामिनदार होवु शकतो.

सहकार्य अपेक्षित

जे. अ. पाटील
चिटणीस

सर्व संचालक मंडळ

एस. आय. वाघ
सभापती

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे ता. जि. धुळे

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, ता. जि. धुळे-२८, आदर्श कॉलनी, देवपूर, धुळे
रजि. नं./डी.एल.अ/बीएनके/११९ दि. १२ एप्रिल ७१ दि. : / / २०२

कर्ज मागणी अर्ज/संमती पत्र/अधिकार पत्र/कार्यालय वेतन दाखला/हमीपत्र/वचनचिट्ठी/कर्ज रोखा /
नमुना के (नियम ४५(१) पहा खालील प्रतिज्ञापत्र / संस्थेचे भरावयाची माहिती

जामिनकी व इतर कर्ज मागणी अर्ज

१) अर्जदाराचे नांव हुद्दा- नांव श्री. हुद्दा :
हल्लीचे नोकरीचे कार्यालय
हल्लीचा पत्ता
खाते क्रमांक : निवास दुरध्वनी क्र. : बँक सेव्हिंग खाते नंबर
शाखा

जन्म तारीख -

नोकरी सुरु तारीख-

सेवा निवृत्ती तारीख -

नोकरी किती झाली - वर्षे - महिने - नोकरी किती वर्ष महिने राहिली - वर्षे - महिने -

वारस नॉमिनी नांव - १) २)

मिळणारा पगार	कपात पगार	
मुळ पगार रु.	प्रा. फंड वर्गणी रु.	एकुण मिळणारा पगार रक्कम रु.
महागाई भत्ता रु.	प्रा. फंड कर्ज रु.	कपात होणारी रक्कम रु.
घरभाडे भत्ता रु.	हाऊस लोन रु.	वजा जाता शिल्लक रक्कम रु.
इतर रु.	व्यवसायकर रु.	२५% पेमेंट वेजेस अॅक्ट प्रमाणे रक्कम रु.
एकुण रु.	एकुण रु.	पेमेंट वेजेस रक्कम जाता शिल्लक रक्कम रु.

२) कर्ज मागणी रुपये

३) कर्जचे कारण सोबत कागदपत्र कर्जदार, जामीनदाराचे ७/१२ खाते, घराचा उतारा

४) कर्जाची रक्कम वर्गणी + मुद्दल कर्ज घेतलेपासून महिन्यात सव्याज फेडीन.

सदर रक्कम व व्याज दरमहा पगारातून कापून घेण्यास माझी संमती आहे. माझेकडे पूर्वीच्या कर्जाची रक्कम बाकी रु. आहे व ती वजा जाता कर्ज मिळावे

कर्जापोटी - माझी/माझ्या कुटूंबातील व्यक्तीची जमीन/घर/प्लॉट/तारण देण्यास तयार आहे. तसेच शेअर रुपये वर्गणी तारण राहिल

जमीन गांव तालुका शिवार	गट नं.	क्षेत्र	आकार	जमिनीची नगद किंमत	जमिनीचा प्रकार आहे काय	स्वतःचे लागवडीत	हिस्सा	शेरा

घरे प्लॉट शिवार	सि.स.नं. व ग्राम प.नं.	एकुण क्षेत्र	बांधलेले क्षेत्र	कोणत्या प्रकारचे	अंदाजे किंमत	घरपट्टी	एकुण	हिस्सा

५) कर्जापोटी खालील दिलेले जामिनदार सभासद देण्यास तयार आहे.

जामीनदाराचे नांव	हुद्दा	पत्ता	जमा शेअर्स	जमा वर्गणी	येणे कर्ज बाकी	पूर्वी कोणास जामीन असल्यास
१)						
२)						

६) वरील भरून दिलेली माहिती बरोबर खरी असून सोबत माझे व जामीनदारांचे जमीन घर प्लॉटचे उतारे देत आहे.

दि. : / / २०२

१) कर्जदाराची सही

अर्ज मंजुरीचा शेरा

सचिव

सभापती

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, ता. जि. धुळे-२८, आदर्श कॉलनी, देवपूर, धुळे
संमती-पत्र

म. सभापतीसो.

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे, ता. जि. धुळे

मी खाली सही करणार श्री.

या लेखाद्वारे आपणांस विनंतीपूर्वक कळवितो की, मी आपल्या कृषि खात्यातील सेवक आहे. मला कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे या संस्थेकडून कर्ज रुपये घ्यावयाचे आहे. तरी माझ्या दरमहा पगारातून सुमारे कर्ज व्याज वर्गणी एकुण हप्त्या रकम रुपये कापून देऊ. सदर रकम संस्थेस फेड होई पावेतो परस्पर माझे पगारातून कपात करीत राहीन.

दि. : / / २०२

२) कर्जदाराची सही

नांव, हुद्दा

अधिकार - पत्र

म.

कृषि अधिकारीसो.

ता.

जि. यांना विनंती की,

मी खाली सही करणार श्री.

या लेखाद्वारे महाराष्ट्र कायदा १९६० च्या कलम ४९(१) प्रमाणे मला संस्थेची देणे असलेली दरमहा वर्गणी कर्ज व्याजासहीत हप्त्या इतर मळून होणारी रकम रुपये दरमहा माझ्या पगारातून कापून घेऊन परस्पर भरणाने संस्थेकडे पाठविण्याचा अधिकार आपणांस देत आहे. मी तसे संस्थेस संमतीपत्र लिहून दिले आहे. त्यानुसार संस्थेच्या मागणीप्रमाणे रकम संस्थेकडे संस्थेने सुचविल्याप्रमाणे धुळे जि. म. स. बँक लि; धुळे शाखा येथे अ.नं.-३० वर भरणा करावा.

३) कर्जदाराची सही

कार्यालय कृषि अधिकारीची सही

दि. : / / २०२

शिक्षा

मासिक वेतन दाखला

दिनांक : / / २०२

म.

कृषि अधिकारीसो.

ता.

जि.

यांजकडून दाखला देण्यात येतो की,

श्री.

हुद्दा

हे आमच्या कार्यालयाच्या अधिन नोकरी काम करीत आहे. त्यांना पुढील प्रमाणे पगार मिळतो. माहे दि. / / २०२

एकुण मिळणारा पगार रकम

पगारातून दरमहा कपात करण्यात येते

१) मुळ पगार रु.	१) प्रा. फंड वर्गणी रु.	१) मिळणारा एकुण पगार रु.
२) महागाई रु.	२) प्रा. फंड कर्ज हप्त्या रु.	२) कपात होणारी रकम रु.
३) घर भाडे भत्ता रु.	३) हाऊस लोन रु.	३) कपात करून शिल्लक रकम रु.
४) इतर रु.	४) व्यवसाय कर विमा रु.	४) २५% पेमेंट वेजेस ॲक्ट रकम रु.
५) रु.	५) रु.	५) पेमेंट वेजेस ॲक्ट शिल्लक रु.
६) एकुण रु.	६) एकुण कपात रु.	६) कर्जपोटी हप्त्या रकम रु.

वरील प्रमाणे दरमहाच्या पगारातून कपात रकम वजा जाता निव्वळ पगार रु. मिळतो.

सदर दाखला संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी देण्यात येत आहे.

दि. / / २०२

कृषि अधिकारी सही व शिक्षा

हमी पत्र

म. सभापतीसो. कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे ता. जि. धुळे यांसी

आमच्या कृषि खात्यातील कर्मचारी श्री.

हुद्दा

यांनी महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० च्या कलम ४९(१) प्रमाणे त्यांना संस्थेचे देणे असलेली रकम संस्थेच्या मागणीप्रमाणे दरमहा वर्गणी कर्ज व्याज सहित हप्त्याची रकम रुपये त्यांच्या दरमहा होणाऱ्या पगारातून कापून घेऊन संस्थेकडे पाठविण्याचा अधिकार

या कार्यालयास दिलेला आहे. त्या अधिकारानुसार श्री.

यांचे

पगारातून वरील प्रमाणे रकम कापून घेऊन संस्थेकडे व संस्थेने सुचविलेल्या मागणी पत्रप्रमाणे परस्पर भरणा धुळे जि. म. सह. बँक लि. शाखा जयहिंद नगर, धुळे अ. नं. ३० वर भरणा करू. त्यात कसुर झाल्यास महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० च्या कलम ४९(३) प्रमाणे ती रकम देणेस मी माझे कार्यालयीन अधीक्षक बंधनकारक राहिल अशी हमी देत आहोत.

कृषि अधिकारी / अधीक्षक

दि.: / / २०२

ता.

जि. सही/शिक्षा

वचन चिठ्ठी (प्रॉमिसरी नोट)

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे, ता. जि. धुळे

मी/आम्ही खाली सहा करणार संयुक्तपणे आणि व्यक्तिशः वचनचिठ्ठी लिहून देतो की, तुमचे कडून आज रोजी

मी/आम्ही रुपये _____ (अक्षरी रुपये _____)

चेक नंबरने _____ घेऊन पावलो

दरसाल दर शेकडा रुपये _____ (अक्षरी रुपये _____)

कर्जाऊ घेतले आहेत. भरणा पूर्ण पावला. सदरची रक्कम तुम्ही मागाल तेव्हा व्याज मुद्दलासह मी / आम्ही तुम्हाला देईन/देऊ

आम्ही खाली सही करणार जामिनदार प्रत्येकी वरील शर्ती व विशेष नियमाप्रमाणे योग्य रितीने परत करण्याबद्दल जबाबदारी घेणे व आमची जमा शेअर्स वर्गणी रक्कम तारण देणेस कबूल करून घेत आहोत, कर्जदाराकडून रक्कम वसूल न झाल्यास ती देण्याची जबाबदारी आम्ही आमचे ईस्टेट वारस, मृत्युलेख चालविणारे वारस व असायनिज या सर्वांवर आहे. व त्या सर्वास कर्ज फेडीकरीता या लेखावरून जबाबदार म्हणून कबूल करून घेत आहोत. संस्थेत मागणी केल्यावर अगर स्पेशल रिकव्हरी ऑफिसर अगर कोर्ट यांचा हुकूमनामा आम्ही स्वतः आमची ईस्टेट वारस मृत्युलेख चालविणारे असायनिज हे वर निर्दिष्ट केलेले कर्ज पूर्णपणे भरून देऊ/अगर देतील.

दिनांक : / / २०२

जामिनदारांची नांवे	नांव	४) कर्जदाराची सही	
		तिकीट	फोटो
१) _____		तिकीट	फोटो
२) _____		तिकीट	फोटो

सक्षम कृषि अधि. सही/शिक्षा

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, ता. जि. धुळे-२८, आदर्श कॉलनी, देवपूर, धुळे

दि. : / / २०२

पावती लिहून देणार _____ राहणार _____
पावती लिहून देतो कि, मी आपले सोसायटीतून कर्ज (धुळे जि.म. सह. बँकेवरील चेक नं. _____ ने)
रु. _____ अक्षरी रुपये _____
घेऊन भरून पावलो तक्रार नाही.

५) कर्जदाराची सही _____

अ) कर्ज रोख्याचा नमुना

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, धुळे, (ता. जि. धुळे)

नांव _____ हुद्दा _____ कार्यालय _____ लिहून घेणार
जात _____ वय _____ धंदा नोकरी कायमचा पत्ता _____ लिहून देणार
सोसा. मॅबर _____

वर लिहिलेले कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्या, धुळे कडून मला कर्जाबद्दल रु. _____ अक्षरी रु. _____
चा भरणा पोहचला या रमकेची फेड खाली लिहिल्याप्रमाणे करण्याचा करार मी करतो

दरमहा फेडीचा हप्ता	व्याज	एकूण	परत करण्याची तारीख	याप्रमाणे दरमहा
रुपये	पैसे	रुपये	पैसे	
१				दरमहा १० तारखेपर्यंत नियमीत
२				कर्ज फिटेपर्यंत
३				व्याजासुद्धा फेड
				करीत जाईल.

सदरहु कर्जावर दरमहा दर शेकडा रु. १२ टक्के प्रमाणे व्याज देत जाईल, पडीत हप्त्यात सोसायटीचे नियमाप्रमाणे दंडाचे व्याज देत जाईल, पाच हप्ते एकसारखे पडल्यास कर्जाची सर्व बाकी व्याजसुद्धा एकदम देईन. संस्थेच्या पोटनियम ४६ च्या ७ प्रमाणे खाली लिहिलेल्या कारणासाठी मी कर्ज घेत आहे,

कर्जाचे कारण _____

संस्थेच्या पोटनियमाप्रमाणे संस्थेच्या समितीच्या ठरलेल्या धोरणाप्रमाणे व बँक धोरणाप्रमाणे बागण्यास मी बांधला गेलो आहे. सदरचे कर्ज सोसायटीचा पोटनियम नं. (५) (अ) प्रमाणे वसुल करण्याचा सोसायटीस अधिकार दिला आहे. सोसायटीत जमा असलेला व पुढे होणारी माझी वर्गणी शेअर सदररून कर्जापोटी तारण दिली आहे. कर्जाची थकबाकी झाल्यास पोटनियम ४६(७) प्रमाणे वर्ष अखेर शेअर्स वर्गणी कर्जात जमा करावी,

तारीख _____ माहे _____ / _____ / २०२

साक्षीदाराचे नांव _____

६) कर्जदाराची सही _____

१) _____

२) _____

आम्ही _____

एकत्रीतपणे _____

व व्यक्तिशः वर निर्दिष्ट केलेल्या सोसायटीस या कर्जाची व्याजासह जरूर ती परत फेड वरील शर्तींना व पोटनियम अनुसरून करून देण्याची जबाबदारी या लेखाने आम्ही पत्करीत आहोत व या लेखाने आम्ही असेही कबुल करितो की, सासायटीने सदरहु कर्जदार यांना फेडीस मुदत दिल्यास अगर सवलत दिल्यास अथवा वरील करारान्वये सोसायटीस जे हक्क व उपाय प्राप्त झालेले आहेत ते एखाद्या कायद्याच्या बजावनीने किंवा इतर रितीने बदलून सोसायटीने कोणतीही तडजोड स्विकारण्याचा किंवा करार केल्यास या करारान्वये आमच्यावर येणाऱ्या जामिनकीचे जबाबदारीस बाधा येणार नाही किंवा या जबाबदारीतून आम्ही मुक्त होणार नाही. कर्जदाराने कर्ज हप्ते थकविल्यास आम्ही जामिनदार सभासदाच्या पगारातून किंवा कर्ज देतेवेळी कर्जातून कर्ज वसुल करण्यास आमची संमती आहे. सहकारी कायद्याप्रमाणे सभासदाने कर्जाचे हप्ते थकविल्यास थकितकर्ज रक्कम जामीनदाराच्या जमा असलेल्या शेअर्स वर्गणी रकमेतून पोटनियम ४६(७) प्रमाणे वसुल केली जाईल.

तारीख _____

जामीनादाराचे संपूर्ण नांव व हुद्दा पत्ता _____

जामीनदाराच्या सहा _____

१) _____

१) _____

२) _____

२) _____

प्रत्येक सभासदाने २ सभासदांना जामीन व्हावे. सभासदाची साखळी ठेवावी. तिसऱ्या सभासदास जामीनदार झाल्यास अर्ज नामंजूर होईल कृपया लक्षात घ्या. ही विनंती, सहकार्य अपेक्षित.

नमुना 'के'

(नियम ४५ (१) पहा)

नियम ४५ (१) खालील प्रतिज्ञापत्र

मी _____ हुद्दा _____ हल्ली नोकरी करित असलेले कार्यालय _____

जि. धुळे कायमचा पत्ता (राहणार) _____ मो. नं. _____ फोन नं. _____

एकापेक्षा अधिक पतपेढ्यांचा सदस्य आहे / झालो आहे. त्या पतपेढ्यांची नावे खाली देण्यात आली आहेत.

१) कृषि खाते सेवक सहकारी पत संस्था मर्यादित, धुळे

२) _____

३) _____

महाराष्ट्रात सहकारी संस्था नियम १९६१ यांच्या नियम ४५ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे मी याद्वारे असे जाहिर करतो की, मी केवळ कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळे कडूनच कर्ज घेईन.

७) कर्जदार सभासद सही

सहीचे साक्षीदार

ठिकाण

दिनांक

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्या, धुळे (ता. जि. धुळे)

प्रति, म. व्यवस्थापक/सचिव

सहकारी पतसंस्था धुळे यासी वरील सभासदास आपल्याकडे सभासद आहेत काय / कसे

अ. नं.	संस्थेचे नांव	वरील नांव नमूद केलेल्या सभासदाकडे कर्ज आहे काय किती रक्कम	ऑफिस अधिकारी सही शिक्षा
१)	धुळे जिल्हा सह. नोक. बँक लि. धुळे (ग.स.बँक)		
२)	धुळे जिल्हा कृषि पदोन्नती सह. संस्था लि. धुळे		
३)			

- निम्मे कर्ज फेड झाल्याशिवाय अथवा ५०% कर्ज फेड करता रोख रकमेचा भरणानंतर कर्ज मागणी अर्ज करावा, जामीनकी कर्ज फेड करित असतांना प्रासंगिक व वस्तु कर्ज प्रत्येकी एक वेळा घेता देता येईल.
- दाखल्यावर ऑफीस अधिकारी सही शिक्षे आणावेत.
- त्याच्याशिवाय आपल्या अर्जाचा विचार होणार नाही, कर्ज देता येणार नाही.
- कर्जदार सभासदाने ७ ठिकाणी सहा व जामीनदार सभासदांनी २ ठिकाणी तिकीटावर सहा, साक्षीदार २ ठिकाणी सहा कराव्यात.
- कर्जदार सभासदाने कर्ज हप्ते थकविल्यास त्याच्या जामीनादास कर्ज देता येणार नाही.
- सोबत कर्ज कशा करिता कागदपत्र, कर्जदार, जामीनदार सभासदाचे जमीन, घर, प्लॉट चे उतारे जोडल्याशिवाय कर्ज मागणी अर्जाचा विचार होणार नाही.
- सोबत कर्जदार सभासद फोटो व रेशनिंग कार्डे झेरॉक्स, जामीनदार फोटो आवश्यक आहे.